PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clien intends to purchase FLAT No. B/404 "INDRAYANI PARK A & B WING" CHIS situated at Revenue Village SHIRGAON BADLAPUR (East), Taluka AMBERNATH Dist. THANE from its owner Mr. ANAND DATTATRAY BHOSALE. The owner has represented that his Father viz., Mr DATTATRAY KASHINATH BHOSALE DATIATRY KASHINATH BHOSAL during hislifetime had purchased th said flat from Builders M/s. SON BUILDERS & DEVELOPERS vid registered agreement dated 29/06/201 but he died intestate on 02/08/202 leaving behind his wife, a marrie daughter and two sons viz. Smt. KAMAI daughter and two sons viz. Smt. KAMAL Mrs. POOJA VIJAY ABNAVE, Mr. ANANI and Mr. SURESH respectively as his only legal heirs. The mother, sister and the prother all having inherited along with the present owner, they all have by

the present owner, they all have by executing and registering a Release Deed dated 09/11/2021 released or relinquished (without consideration) their respective undivided share, right, title and interest in the said flat in favour of the owner.

Any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect of the flat, as and by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, lispendens, mortgage, exchange, release, lease, lien, possession, attachment, lispendens, mortgage, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are requested to make the same known with all supporting documents to the undersigned within 14 days of publication of this notice, failing which any such claim/s, if any of such person/s shall be deemed to have been waived or abandoned and the title of the flat shall be presumed as clear, marketable and free from all encumbrances. Place: Badlapur Date: 25/08/2022 Sd./-PRADEEP G. SHETTY,

PRADEEP G. SHETTY Advocate, Mumbai High Court 4. Vaishali Cinema Compour Badlapur (W), Dist. Thane Pin - 421 503 Mob. 986006920

ALPANA APARTMENT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Regn No. BOM/WN/ HSG/(TC)/5222/1992-93 Dt. 01-4-1993)

137A, Desai Wadi. Adj. Doshi Wadi, L.B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086

PUBLIC NOTICE

MR. SHANKARLAL MANGILALJI JAIN, owner of 50% Share in Commercial Premises No. 101, 102 & 105 in

ALPANA APARTMENT Co-operative Housing Society Ltd., having address at 137A, Desai Wadi, Adj. Doshi Wadi, B. Shastri Marg, Ghatkopar (W Mumbai - 400 086.

died on 31.07.2012 without making any nomination. His legal heir MR. ASHOKKUMAR SHANKARLAL JAIN has applied for membership of the society

and property rights in the 50% share of the deceased member n the said Commercial Premise No. 101, 102 & 105 and Share Certificate No. 19 bearing distinctive numbers

from 131 to 140 [both inclusive] Γhe society hereby invites claim /objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice wit all necessary documents & proof If no claim/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal in such manner as is

the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for ion with the Hon. between 9 a.m. to 10 a.m. till the

provided under the Bye-Laws of

expiry of notice period. For ALPANA APARTMENT

Hon. Secretary

Co-operative Housing Society Ltd **ALPANA APARTMENT**

CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Regn No. BOM/WN/ HSG/(TC)/5222/1992-93 Ďt. 01-4-1993) 137A, Desai Wadi, Adj. Doshi Wadi, L . B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086

PUBLIC NOTICE

MR. SHANKARLAL MANGILALJI JAIN, owner of 100% Share in Shop No. 2 in ΔΙ ΡΔΝΔ ΔΡΔΒΤΜΕΝΤ

Co-operative Housing Society Ltd., having address at 137A Desai Wadi, Adj. Doshi Wadi L.B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086, died on 31.07.2012 without making any nomination. His legal heir MR. NILESH SHANKARLAL JAIN has

applied for membership of the ociety and property rights in the 100% share of the deceased member in the said Shop No. 2 and Share Certificate No. 38

pearing distinctive numbers from 186 to 190 [both inclusive]. he society hereby invites claims /objections from the heirs for

transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the

society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society

shall be free to deal in such nanner as is provided under the Bye-Laws of the society. copy of the registered Bye-Laws

of the society is available for inspection with the Hon. Secretary between

9 a.m. to 10 a.m. till the expiry of notice period.

For ALPANA APARTMENT Co-operative Housing Society Ltd. sd/-

Hon. Secretary



Date of Demand Notice

Amount as on Demand

D₀

INDIA HOME LOAN LTD.

The undersigned being the Authorized Officer of the India Home Loan Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice on the date mentioned against the account calling upon the borrower to repay the amount within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

POSSESSION NOTICE

INDIA HOME LOAN LIMITED

Off: 504/504A 5th Floor, Nirmal Ecstasy, Jatashankar Dossa Roa Mulund (W) Mumbai MH - 400080 CIN No. : L65910MH1990PLC059499

Website: www.indiahomeloan.co.in Email:ihll@ymail.com

The borrower having failed to repay the amount notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him? her under section 13 (4) of the said act read with rule 8 of the said rules on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of **India Home Loan Ltd.** for the amount and interest thereon.

	5th Floor, Jatashankar Dossa Road, Mulund (West), Mumbai - 400080.
ame of the Account	M/s Sai Krupa Builders and Contractors, Mr. Prasad Gopinath Parab (Proprietor)
ame of the Owner of the lortgaged Property	M/s Sai Krupa Builders and Contractors, Mr. Prasad Gopinath Parab (Proprietor)
escription of the Property lortgage	All the part and parcel of the property project named as "Vrukshavalli" and "Vighnaharta" to be constructed by M/s Sai Krupa Builders and Contractors, situated at parcel of land i.e S. No. 57, H. No. 01, at Village.

Done, Tal. - Ambernath, Dist. - Thane, and S. No. 58, H. No. 2/D, Plot No. 33, Village - Done, Tal. - Ambernath, Dist. - Thane, add s. No. 58, S. St. No. 2/D, Plot No. 33, Village - Done, Tal. - Ambernath, Dist. - Thane, admeasuring area 350 Sq. Mtrs. & 351 Sq. Mtrs. respectively, constructed having boundaries as per building plan Date of Possession Notice 24/08/2022 Rs. 55,91,163/- (Rupees Fifty-Five Lakh Ninety-One

Thousand One Hundred and Sixty-Three Only) + Unapplied interest and any other charges incurred during

Registered and Corporate Office, 504, Nirmal Ecstas

Place: Mumba Authorized Office India Home Loan Ltd. Date: 24/08/2022

ASIA CAPITAL LIMITED

CIN: L65993MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road,
Vile Parle (W), Mumbai- 400 056 Phone: 022-26100787/ 801/ 802
Email: asiacapitallimited@gmail.com Website: www.asiacapital.in

Notice of 38th Annual General Meeting, Book Closure and Remote E-Voting information

NOTICE is hereby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING of ASIA CAPITAL LIMITED to be held on Friday, September 16, 2022 at 02:30 p.m. at the Taj Santacruz, Chhatrapati Shivaj Maharaj International Airport, T1, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai – 400 099 to transact the Business, as set out in the Notice of AGM.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of the Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and administration) Rules 2014 read with Regulation 42 of the SERI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Saturday, the 10th day of September 2022 to Friday, the 16th day of September 2022 to Friday, the 16th day of September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. The copies of the Notice of the Meeting, Annual Report for the financial year ended March 31

2022 and remote e-voting details have been sent to all members individually at their ema ids/registered addresses in prescribed mode. The date of completion of dispatch of the notices to the shareholders is Wednesday, 24th August 2022. These documents are also available on Company's website www.asiacapital.in for download by the members and kept at the Registered Office of the Company for inspection by Members. Members, who do not receive the Annua Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same at the

Registered Office of the Company.

The Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-Voting Services provided by National Securities Depositories Ltd (NSDL). All the businesses as set out in the notice of AGM hav be transacted by electronic mode. In order to enable its Members, who do not have the access to e-voting facility to send their assent or dissent in writing in respect of the resolutions a set out in the AGM Notice, the Company has enclosed a Ballot Form with the Notice.

The e-voting period commences on Tuesday, September 13, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 15, 2022 (5:00 p.m. IST). Voting shall not be allowed beyond the said date and time. Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 09, 2022 may cast their vote electronically through remote e-voting. Any person, who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, September 09, 2022, will be provided the notice through mail after the cut-off date and such members may also obtain the login ID and password by sending a request atevoting@nsdl.co.ii or RTA, Indus Portfolio Private Limited.

However, if the members are already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the nember shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Advocate Sanjay Kumar Lalit, Office No. 207, 2nd Floor United Business Park, Behind Old Pass

Port Office, Road No. 11, Wagle Estate, Thane (West)- Mumbai- 400604 (email id sanjay@jupiterlegal.in) has been appointed as Scrutinizer for the e-voting process. The detailed procedure for remote e-voting is contained in the Notice of the AGM. Any query/grievance relating to e-voting can be addressed to the Company to Asia Capital Limited. Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W) Mumbai- 400 056, Tel: 022-26100787/ 801/ 802, Email: compliance@asiacapital.in or the Registrar and Share Transfer Agent of the Company or evoting@nsdl.co.in.

bers may also write to NSDL Trade World "A" Wing 4th Floor Kamala Mills Compound

Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 40 0013.						
Notice of Book Closure and Cut-off Date						
Type of Security	Book Closure	Cut-off Date	Purpose			
	Saturday, 10th September		38th Annual General Meeting to be			
ace value and	2022 to Friday, 16th	September 2022	held on Friday, September 16, 2022			
oaid up value of	September 2022	('	at 02:30 p.m. at the Taj Santacruz,			
Rs. 10/- each	(both days inclusive)	('	Chhatrapati Shivaji Maharaj			
		1	International Airport, T1, Off Western			
		('	Express Highway, Santacruz (East),			

Mumbai – 400 099 By the order of the Board For Asia Capital Limited Hanuman Patel

CHANGE OF NAME CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD MAHTAB TO MOHD MEHTAB SALMANI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SAIMUL SHAIKH ASPERDOCUMENT TO ASHISH AJITKUMAR SHAH AS I HAVE CHANGED MY NAME FROM

Date: August 24, 2022

HAVE CHANGED MY NAME FROM

MAMATHA NAGRAJ SHETTY TO MAMTA NAGRAJ SHETTY AS PER AFFIDAVIT DATED: 23/8/2022 I HAVE CHANGED MY NAME FROM

SHAIKH ARBAZ SHAIKH GULAB TO SHAIKH ARBAZ GULAB AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR RAVILAL DOSHI TO ASHOK RAVILAL DOSHI AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED UMAR SHAIKH TO AS PER MOHAMMED SHAIKH DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SHAH BHARATKUMAR BABULAL BHARAT BHARATKUMAR BABULAL SHAH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM REENA BHARATKUMAR SHAH TO REENA BHARAT SHAH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM TAVADIA URMILABEN MULJIBHAI TO **URMILA MULJI TAVADIA** AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SHAMIR TO SAMEER MOHAMMED FARID SHAIKH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM AADITYA BHAVESH RAMANI TO TO AADITYA VAISHALI PATEL AS PER

DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM PUROHIT ARVIND JAGDISH ARVIND JAGDISH RAJPUROHIT

PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM MANUSHI GOPALBHAI SHUKLA TO MANUSHI GOPAL SHUKLA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MANDAKINIBEN JAYANTILAL BAROT TO MANDA BAROT AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH SEJAL ASHISHKUMAR TO SEJAL ASHISH SHAH AS PE

Company Secretary & Compliance Office

M. No. A55616

DOCUMENT T HAVE CHANGED MY NAME FROM SALIM SAIMUL SHEKH TO SALIM ASHISHKUMAR AJITKUMAR SHAH PER DOCUMENT

LATA DAMODAR KHEDEKAR TO WE SANDESH DIGAMBEF SHAHNAZ SALIM SHAIKH AS PER MALGAONKAR & PARVATI SANDESH MALGAONKAR HAVE CHANGED OUF MINOR DAUGHTER NAME FROM AKSHARA SANDESH MALGAONKA MALGAONKAR AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

SANTOSH KUMAR DILIP KUMAR TO SANTOSH DILIP JHA AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM TO IDULHUDA

KHAN IDUL TO IDULHUDA MOHAMMAD ALI KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

FATIMA BEGUM IDUL HUDA KHAI TO FATIMA IDULHUDA KHAN A PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MUSTAK SALIM KHAN MUSHTAQ SALIM KHAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAKIL ANSARI TO SHAKEEL MOHARUMALI ANSARI AS PE DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHERULHAK IZARULLAHAK SIDDIQUI SHAMSHERULHAQUE

SHAMSHER IZHARUL I SIDDIQUI AS PER DOCUMENT HAQU I HAVE CHANGED MY NAME FROM SAFIYA SHAMSHERULHAK SIDDQU

TO SAFIYA SHAMSHER SIDDIQU AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM AZIZUDDIN TO AZIZUDDIN ABUI

HASAN SHAH AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM RADHESHYAM MOHANLAL VERMA
TO RADHESHYAM MOHANLAI SAVITA AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHASHI RADHESHYAM VERMA TO SHASHI RADHESHYAM SAVITA A PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM PREMA PUNDALIK JADHAV TO MANISHA MOHAN MORE AS PEI DOCUMENT

SWADESHIYA MALACHA VYAPAR KARANARI MANDALI LTD.

Reg. Off.: Shop No. 227, 5th Lane, Mangaldas Market, Mumbai - 2. CIN: U51311MH1873PLC000013, Email: smvkml@gmail.com, Phone: +91 22 22055349

Business

Notice to Public for Expression of Interest:

The shareholders of Swadeshiya Malacha Vyapar Karnari Mandali Limited AT THEIR 148[™] AGM held on 20 TH August 2022 has approved consolidation in face value of Equity shares from Rs. 10/- each to Rs. 2,000/- each. This has resulted in many shareholders getting fractional entitlement. The Board of Directors now invites interest from the investors who would be interested in investing in Equity Shares of the company. The interested parties are invited to express their interest latest by 31 ST August 2022 to the company along with KYC details on email of the company, i.e., smvkml@gmail.com.

The board decision about prospective parties would be final and binding on all the interested parties. Further, the board may reject offer from interested parties without giving any reasons. The board expect finalise new investor by 5 TH September 2022.

Notice of Members:

The fractional entitlements will be settled by banking channel by directly credit to the account of the beneficiary as per company records. To get the proceeds of fractional entitlements quickly and safely, all the members of the company are requested to update their bank account details (copy of cancelled cheque) & amp; KYC (Photocopy of PAN Card Aadhar Card/Passport)) before 31 st August, 2022 at the registered office of the company or by email at smvkml@gmail.com

Place: Mumbai

FOR SWADESHIYA MALACHA VYAPAR KARANARI MANDALI LTD.

Sd/- (Director) Date: 25/08/2022



CIN: L74210TN1986PLC012791 Registered Office: Unit B-510, Western Edge II Village, Nr. W.E. Highway, Magathane, Borivali East, Mumbai - 400066 Telephone: 022 4042 6565, Fax: 022 40426506 Website: www.hiltonmetal.com | E-mail: secretarial@hil

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares to Investor Education & Protection Fund This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective from 7th September, 2016 and as amended for the time being in force.

The Rules, inter-alia, provides for transfer of unclaimed/unpaid dividend and all the equity shares in respect of which dividend has not been paid/claimed by the shareholders since 2014-15 for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) Accordingly, the Company has sent individual communication to those shareholders whose unclaimed/unpaid dividend/underlying shares are liable to be transferred to IEPF under the said Rules through email (where email id is available on record) and through Post to the latest available addresses, advising them to claim dividends expeditiously. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.hiltonmetal.com

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense A/c, if any, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Suspense A/cas per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically canceled and be deemed non-negotiable. In case of shares held in demat mode, the shares shall be transferred directly to IEPF Suspense A/cthrough the Corporate Action as per the Rules. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF suspense A/cpursuant to the Rules.

Notice is hereby given to all such shareholders who have not claimed their dividends from the year 2014-15 to make an application to the Company/Company's Registrar and Transfer Agent M/s. Link Intime India Private Limited latest by 20th November, 2022 so that the unclaimed dividend/underlying shares are not transferred to IEPF Suspense A/c. In case Company does not receive any communication from the concerned shareholders latest by 20th November, 2022, the unclaimed dividend/underlying shares will be transferred to IEPF Suspense A/c latest by 26th November, 2022, the date falling with prescribed timeline stipulated in the Rules.

It may be noted that the shares transferred to IEPF including all benefits according on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority in Form – IEPF-5 as prescribed under the Rules and the same is available at website - www.iepf.gov.in

For any clarification on the matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Link Intime India Private Limited Unit: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel: 022 - 49186270, Fax No: 022 - 2851 2885 and Email: rnt@linkintime.helpdesk.in For HILTON METAL FORGING LIMITED

Yuvraj Malhotra Date: 24/08/2022 Chairman & Managing Director

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the all concerned/public that my client MRS. REKHADEV SURESHKUMAR PUROHIT purchased from (1) Mr. GOPALDAS LAKHMICHAND IAISINGH (2) Mr. GIRDHARILAL LAKHMICHAND JAISINGH (Legal Heirs of Late Mr. Lakhmichand Hapomal who expired on 30.07.1993 was member of erstwhile laihind Estate Co-op. Hsg. Society Ltd.) for valuable consideration the right, title, shares and interest in respect of and in Room No.5, 3rd Floor, The Jaihind Estate Bldg. No. 1 CHS Ltd., Dr. A.M. Road, Bhuleshwar, Mumbai- 400 002 admeasuring about 319 sq. ft. equivalent to 29.64 sq. mtr. carpet area situated and lying or piece and parcel of land of C.S. No.2298 of Bhuleshwar Division together with (Five) shares of Rs. 50/- each having distinctive nos. 506 to 510 bearing ertificate No.084.

All persons having any claim against or in respect hereof by way of sale, transfer exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to inform the same in writing with the authenticated supporting documents to the undersigned within fourteen days from the date hereof, failing which claims if any will be considered to have peen waived and/or abandoned. Sd/-

SUNIL H. JOSHI (Advocate) 7, K.M. Jhaveri Road, 1st floor, Mumbai-400004. E-Mail:adsuniljoshi@yahoo.com MRS. REKHADEVI SURESHKUMAR PUROHIT E-Mail: marutitrading1008@gmail.com Mob: 9930548673 Place: Mumbai Date: 25th August 2022

PUBLIC NOTICE It is to inform all the public through this publi

notice that my client's father-in-law Late MR NANARDHAN P. SINGH, a member o SAMARPAN CHS LTD, Unique Garden, Kanakia, Mira Road (East), Dist. Thane-401107, and holding **50%** Share in Flat No. 502, B-Wing in the building of the socie lied on 27.03.2022

low my client MRS. GAYATRI SANJA SINGH is applying for 50% share in the said property who is the Daughter-in-law of the ceased member for the transfer of share nd rights of the deceased in his favor unde the bye-laws of the society. 50% share of the said property was in ownership of MRS. GAYATRI SANJAY SINGH

The society hereby invitees claims objection from the heir or heirs or othe aimants/objector or objectors to the transfe the said shares and interest of the eceased member in the capital/property of ne society within a period of **15 days** from the ublication of this notice with copies of such ocuments and other proof in support of s/her/their claims objections for the society no claim/objection is received within eriod prescribed above, the society shall be ee to deal with the share and interest of the eceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society.

Sd/- Dattaprasad Railkar Advovate High Court) 003, Yashwant Viha Boling Road, Virar (W) Date: 25/08/2022

ALPANA APARTMENT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Regn No. BOM/WN/

HSG/(TC)/5222/1992-93 Dt. 01-4-1993) 137A, Desai Wadi, Adj. Doshi Wadi, L . B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086

PUBLIC NOTICE

MR. SHANKARLAL MANGILAL JL JAIN, owner of 100% Share in Shop No. 8 in ALPANA APARTMENT

operative Housing Society Ltd having address at 137A, Desai Wadi, Adj. Doshi Wadi, L. B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086. died on 31.07.2012 without

making any nomination. His legal heir **MR. CHANDRAPRAKASH** SHANKARLAL JAIN has applied for membership of the society and property rights in he **100**% share of the decease member in the said Shop No. 8 and Share Certificate No. 44

pearing distinctive numbers fron 216 to 220 [both inclusive]. he society hereby invites claim /objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society ithin a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof. f no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection

9 a.m. to10 a.m. till the expiry o notice period. For ALPANA APARTMENT Co-operative Housing Society Ltd

Sd/-

Hon. Secretary

with the Hon. Secretary between

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE NILKANTH DARSHAN CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Village Kulgaon, Badlapur (W.), Tal. Ambernath, Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 13/09/2022 at 3.00 p.m.

Respondents - 1) M/s. Jai Hind Corporation through Partner, Shri. Rajendra S. Thakkar, 2) Shri. Satish Chandra Tulshiprasad Birla and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -Mauje Kulgaon, Badlapur (W.), Tal. Ambernath, Dist.

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area		
41	8	3	487.45 Sq. Mtr.		

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602. Tel:-022 25331486. Date: 24/08/2022 Competent Authority & District Dy

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Sd/-

Registrar Co.Op. Societies, Thane

ROSHNI CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Near Old Vitthal Mandir, Katemanivali, Kalyan (E.), Tal. Kalyan. Dist. Thane

Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/14048/2002-03 Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 13/09/2022 at 12.00 p.m. Respondents - 1) M/s. Rajesh Developers through Partnership Firm Partner, Shri. Agust Mishra Lal Singh, 2) Smt. Kailas Kashinath Pavshe, 3) Smt. Bybaby Kashinath Pavshe, 4) Smt. Meena Kashinath Pawashe, 5) Smt. Sandhya Kashinath Pavashe and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property Mauie Katemanivali Tal Kalvan Dist Thane

wadje Katemanivan, Tal. Kalyan, Dist. Thane					
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area	
144	-	A/1	-	1464.28 Sa. Mtr.	

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 24/08/2022

Sd/-Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Thane

RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. Regd. Office: P-14 45/90, P-Block, First Floor, Connaught Place, New Delhi –110001.

Central Office: A-3/4/5, Club 125, Tower B, 2nd Floor, Sec-125, Noida-201301. **AUCTION/SALE NOTICE**

Notice is hereby given for conducting Auction sale under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI ACT) and Rules 8(6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 of the immovable properties, mortgaged to the M/s Religare Housing Development Finance Corporation Limited (hereinafter referred to as the "RHDFCL". Whereas the below mentioned borrower failed to repay the loan amounts to the bank, within 60 days rom the date of the notice mentioned in table issued by its authorized officer under section 13(2) of the SARFAESI ACT 2002.

WHEREAS the Bank has pursuant to the powers vested in it through its authorized officer taken the POSSESSION of the mortgaged property as mentioned in table under the provisions of Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 and under the provisions of section 13 (4) of the SARFAESI ACT 2002 and in exercise of the powers conferred there under WHEREAS even thereafter the borrower has failed to repay the aforesaid loan amount to the Bank, the authorized officer of the

Bank has decided to sell the scheduled property/ies ""AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis through the process of INVITING BIDS CUM AUCTION in a sealed cover for the below mentioned property/ies from the intending buyers on the following terms and conditions:

Sr.	Borrower(s) Name & Address	Notice date and	Description of	Reserve Price
No.	Derromon(o) manno a maanooo	Possession date	the property	EMD
1.	Kavita Sunil Mishra W/O Sunil Mishra And Sunil Kameswar Mishra S/O Kameswar Mishra Both R/O Flat No. 501, Bidg No. 26, Avenue J, Global City, Narangi Bypass Road, Chikal Dongari, Virar West, Thane, Maharashtra-401302, Also At:- Flat Bearing No. 303, Third Floor, Shree Township, Building No.7, Wing-14, Village Kambalgaon, Taluka Dist. Palghar, Maharashtra - 401208. Secured Debt (Amount In Rs.): - Rs. 18,17,521.57/-(Rupees Eighteen Lakh Seventeen Thousand Five Hundred Twenty One & Paise Fifty Seven Only) As On 08.08.2019 Plus Future Interest & Costs.	13(2) of SARFAESI ACT 2002 on 08.08.2019 and POSSESSION taken through Authorized Officer on 07.01.2020 under the provision of Sec	Village Kambalgaon, Taluka District	₹ 11,26,655/- ₹ 1,12,665.5/-

(A) Last date for submission of bids 19.09.2022 at the Office M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd., Office No 406 & 407, 4th Floor, So Lucky Corner, Chakala, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 099. (B) Time & Place of opening of bids/auction: 22.09.2022 at 11.00 AM at above said address

TERMS AND CONDITIONS OF SALE:

Place: Maharashtra.

Date : 25.08.2022

1) Full description of the above property is available with Authorized officer. The property/ies can be inspected on 16.09.2022. 2) The intending bidders should send their bids to Authorised Officer, at the above said address, in a sealed cover scribing as "Bid for auction/sale of property of " Borrowers name" along with EMD by demand draft drawn in favour of M/s Religare Housing Development Finance Corporation Limited payable at Delhi on or before 19.09.2022 at 05:00 PM

3) The sealed bids will be opened on the 22.09.2022 and thereafter the eligible bidders may be given an opportunity at the discretic

of the Authorized officer to participate in inter-se bidding to enhance the offer price.

4) The successful bidder is required to deposit 25% of the bid amount (inclusive of EMD), on the same day through electroni mode/DD/Cheque drawn in favour of "M/s Religare Housing Development Finance Corporation Limited" payable at Delhi and the balance amount shall be paid by the successful bidder within 15 days from the date of confirmation of sale by Bank. The EMD as well as Sale Price paid by the interested bidders shall carry no interest. The deposit of EMD or 25% of sale price, whatever the case

may be shall be forfeited by the "RHDFCL", if the successful bidder fails to adhere to the terms of sale or commits any default. 5) The successful bidder shall bear all expenses including statutory dues/taxes/bills etc. to Municipal Corporation or any othe authorities and fees payable for stamp duty, registration fee etc. for registration of the 'Sale Certificate' 6) Bank does not take any responsibility to procure any permission/NOC from any Authority or under any other law in force in respec

7) The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all the offers/bids or adjourn/cancel the sale without assign any reason or modify any terms of sale without any prior notice. 8) To the best of its knowledge and information, the "RHDFCL" is not aware of any encumbrances on the properties to be sold excep of the "RHDFCL". Interested parties should make their own assessment of the properties to their satisfaction. Bank does not in

any way guarantee or makes any representation with regard to the fitness/title of the aforesaid properties. For any other information, Mr. Vinod N Sonajkar Mob No. 9320437171 and Mr. Someshwar Katkade Mob. No. 9834705214, Mr. Yogesh Katkar Mob no 9821861951 may be contacted at the above address.

of property offered or any other dues i.e. outstanding water/electric dues, property tax or other charges if any.

STAUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 6(2), 8(6) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002

The Borrower/Co-Borrowers/guarantors/mortgagers are hereby notified to pay the sum as mentioned above along, with up to date interest and ancillary expenses before auction, failing which the auction of mortgaged property mentioned above shall take place and balance dues if any shall be recovered with interest/cost. In Case of no bid received in the auction sale on the date fixed for auction, the secured creditor shall be at liberty to sale this property by way of private treaty on or above the reserve price fixed above to any prospective buyer. Authorised Officer

M/s Religare Housing Development Finance Corporation Limited

Note: Amount paid if any after issuance of SARFAESI Demand Notice, would be reckoned for ascertaining the dues payable at the time of realization/settlement.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE KAILASH NAGAR GANGA JAMUNA

CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Valvili, Badlapur, Tal. Ambernath, Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act 1963 for declaration of Deemed Conveyance of the following roperty. The next hearing is kept on - 13/09/2022 at 12.30 p.m.

Respondents - 1) Smt. Kantabai Pandurang Mhaskar, 2) Shri. Suryakant Pandurang Mhaskar, 3) Shri. Anantha Pandurang Mhaskar, 4) Smt. Gulab Pandurang Mhaskar, 5) Smt. Ratna Pandurang Mhaskar, 6) Smt. Lata Pandurang Mhaskar, Lata Pandurang Hawaldilapur, 7) M/s. Nina Developers Partnership Firm through Partner (Developer a) Shri, Rajesh Praful Shah, b) Shri, Hasmukh Shantilal Patel, c) Shri Jagdish Shantilal Patel, d) Shri. Lalit Shantilal Patel, e) Shri. Khetalal Anjan Patel, 8) Om Developers Partnership Firm through Partner a) Shri. Avinash Dattatreya Parkar, b) Shri. Aditya Gopaldas Mehta and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and

further action will no take. Description of the property -

Mauje valvili, Tai. Ambernath, Dist. Thane					
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area	
90/1	90/1	90/1	-	2130.00 Sq. Mtr.	

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable (SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE KUMUD PARK CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Goddev Phatak Road, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105 Reg. No. TNA/(TNA)/(T.C.)/20766/2009-10

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following operty. The next hearing is kept on - 06/09/2022 at 3.30 p.m.

Respondents - 1) M/s. Bhavesh Enterprises, 2) Shri. Jagdish Ramchandra Patil, 3) Shri. Pravin Ramchandra Patil, 4) Smt. Pramila Jagannath Patil, 5) Shri. Vivek Jagannath Patil, 6) Shri. Bhushan Jagannath Patil, 7) Smt. Vaishali Jagannath Patil, 8) Shri. Naveen Popatlal Shah, 9) Shri. Bharatbhai Dhirubai Pathdia, 10) Shri. Krishna Vinavak Thakur, 11) Smt. Anubai Harichandra Thakur, 12) Shri, Javwan Harichandra Thakur, 13) Shri. Narendra Harichandra Thakur, 14) Shri Pravin Harichandra Thakur, 15) Shri. Vijay Harichandra Thakur, 16) Smt. Malti Amol Patil, 17) Shri. Kishore Chintaman Thakur, 18) Smt. Laxmi Shantilal Patil. 19) Smt. Krishnabai Chintaman Thakur. 20) The Estate Investment Company Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property -Mauje Goddev, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
78	4 4 4	5 A 5 D 2	-	438.00 Sq. Mtr. 297.00 Sq. Mtr. 61.00 Sq. Mtr.
			Total	780.00 Sa. Mtr.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 24/08/2022

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

SHRIRMM

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **गाखा कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. इमार क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरू हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

शुद्धिपत्रक

दिनांक २३.०८.२०२२ रोजी मंबई लक्षदीप (मराठी) च्या मुंबई आवृत्ती वृत्तपत्रात प्रकाशित आमच्य मागणी सूचना जाहिराती संदर्भात. कर्जदार, सहकर्जदाराचे नाव या रकान्यात नमुद **श्री. कल्पे**श प्रकाश जाधव व रोहित टुर्स ट्रॅव्हल्स, मालक रोहित जगदीश पामनानी यांचे मार्फत या ऐवर्ज कृपया **श्री. कल्पेश प्रकाश जाधव** असे वाचावे चुकीबद्दल दिलगिरी. अन्य सर्व मजकुर अपरिवर्तीत आहे.

दिनांक: २५.०८.२०२२ सही/-प्राधिकत अधिकारी ठिकाण: मंबई श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed o Release is executed on 23rd June, 2022 pearing Registration No. KRL/ 5/ 12738 of 2022 for Stilt Car Parking No. 9 in Sahyadr Neelkanth Valley situated at C.T.S. No. 96 7th Road, Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of the Sahyadri Neelkanth Valley for the records and transfer of name. The Society hereby invites claims/ objections from any of the person/s or other claimant/s or objector/s to transfer the said rights & erests with respect to the said Stilt Ca Parking No. 9, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

Place: Mumbai Dated this 25th day of August 2022 Secretary, Sahyadri Neelkanth Valley

PUBLIC NOTICE

t is to inform all the public through this publi notice that my client's father-in-law Late MR. JANARDHAN P. SINGH, a member of SAMARPAN CHS LTD, Unique Garden, Kanakia, Mira Road (East), Dist. Thane-401107, and holding 50% Share in Flat No. 502, B-Wing in the building of the society died on 27.03.2022

Now my client MRS. GAYATRI SANJAY SINGH is applying for 50% share in the said property who is the Daughter-in-law of the eceased member for the transfer of share and rights of the deceased in his favor unde the bye-laws of the society. 50% share of the GAYATRI SANJAY SINGH

The society hereby invitees claims or objection from the heir or heirs or other aimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of **15 days** from the publication of this notice with copies of such locuments and other proof in support of is/her/their claims objections for the society f no claim/objection is received within period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provide under the bye-laws of the society.

Sd/- Dattaprasad Railkar (Advovate High Court) 003, Yashwant Viha Advovate riigii Godit, 655, Boling Road, Virar (W) Date: 25/08/2022

PUBLIC NOTICE

Shri Muradali Mohamad Kotadiva alor with Mrs. Navin Peerbhoy was a co-member of Eden Rose Bldg No. 8 A & E Co-operative Housing Society Ltd. ("the said society") holding Share Certificate No.064 bearing Distinctive Nos 316 to 32 (the said shares) and by virtue therecheld an undivided 50% beneficial right, title d interest in Flat No.604, admeasur sq. feet carpet area equivalent I1.82 sq. mtrs., built-up area, on 6th Floo of the said society building known as Eden Rose" ("the said flat") situate at old Survey No.407/1, 403/2 corresponding to New Survey No.170/1 of Revenue Village address at Eden Rose Complex, Breve Park. Opp. Cinemax, Mira Road (East) District: Thane- 401107 died intestate and childless on 12/04/2022 without making any will or nomination ("said deceased leaving behind his wife Mrs. Sair Muradali Kotadiya being only the heir and legal representatives of the said

According to Bye-law No.35 of the said Society, the said Mrs. Saira Muradali Kotadiya, only the heir and legal representative had made an affidavit iggesting name of Mrs. Navin Peerbho peing the joint owner of the said flat for ransfer of the said shares and ar undivided 50% right, title and interest of the said deceased member to her name Accordingly the society has received a pplication from Mrs. Navin Peerbhov for transfer the said shares and an undivide 50% right, title and interest of the said ceased member to her name

Any person/persons having any claims o biections, demand etc., from the heir of eirs or other claimants, objector objectors to the transfer of interest of the deceased member in the said capital fla are required to notify the same to the ndersigned at his address mentioned pelow within a period of fourteen (14) day rom the publication of this notice togeth with certified copies of such docume and other proofs in support of his/her/th aims/objections and also copies there o be sent to the Secretary, Eden Rose Bldg. No. 8 A & B Co-operative Housing Society Ltd., Eden Rose Comple Breverly Park, Opp. Cinemax, Mira Ro East), District: Thane- 401107. If aims/objections are received within tl period prescribed above, the society shal be free to deal with the said transfer in uch a manner as is provided under th ye-laws of the society.

Husain S. Khan, Advocate Add: 601, The Vishva Prem CHS Ltd. Patel Estate Rd., Jogeshwari (W) Place: Mumbai Date: 25/08/2022

गुम हुआ है

आईडी नंबर- MUM RA 6773

अगर आपको यह आईडी मिली है तो कपया

9619967110 इस मो. नंबर पर कॉल करें अन्यथा

कृरियर करें, सचिन खरात, डेस्टिनी एंटरप्राइजेज

बी/401, बिजनेस प्वाइंट, पालीराम रोड, बीएमसी

ऑफिस के बगल में, लोहाना कॉलोनी,

अंधेरी वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400058.

PUBLIC NOTICE

I Devang Amrutlal Panchal R/o

105, Sai Park Building No. 1 CHS

Ltd., Miraroad, Thane- 401107

have lost my Old (Expired)

Passport No. J2266711 valid from

25/7/2010 to 20/7/2020 or

31/7/2022. If found, please

Contact on 9819930814. Police

NC No. 18152-2022, Date:

10/08/2022 at Mira-Bhayander,

Vasai-Virar Police.

PUBLIC NOTICE

Peter Caszo Ś/o. Thomas Caszo was born or 28/09/1949,at around midnight of 27/09/1949, at Wadia Hospital Parel Mumbai but inadvertently the concerned authority wrongly mentioned the date of birth as 27/09/1949. The correct Birth date is 28/09/1949. If anybody has any objection then it may be raised within 10 days of this notice. Date: 25/08/2022

Mr. Vincent Peter Caszo Place: Mumbai Advocate Dnvaneshwar Kale. Sewree Koliwada, Sewree - Mumbai 400015.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **सिन्थीया जेम्स मेनेझेस** यांनी फ्लॅट क्र.**बी-३२.** सोनल अपार्टमेंट. फिश मार्केटजवळ. आय.सी. कॉलनी. बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००१०३ ही जागा श्री. एच.एन बोथेल्लो यांच्याकडून विक्री करारनामा मार्फत खरेदी केली आहे आणि माझ्या अशिलाकडे अनुक्रमांव ८१ ते ८५ नुसार रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरित सदस्यत्व नोंद क्र.१७ व भागप्रमाणपत्र क्र.१८ आहे.

आणि ज्याअर्थी सदर मुळ करारनामा त्यांच्याकडून हरवला आहे आणि याबाबत दिनांक २३.०८.२०२२ रोजी नोंद क्र.३६९५७/२०२२ नुसार **एम.एच.बी कॉलनी पोलीस ठाणे** येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे आणि आजपर्यंत सदर दस्तावेज सापडलेले नाहीत. जर कोणा व्यक्तीस सदर याबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी माझ्याकडे माझ्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे अन्यर्था असे सर्व दावा व आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

ॲडव्होकेट आदित्य बी. साबळे वकील उच्च न्यायालय कार्यालय: ५७/ए. अजंता स्क्वेअर मार्केट लेन. बोरिवली कोर्टाच्या पढे बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ दिनांक:२५.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

जाहीर सुचना

या द्वारे सुचना देण्यात येते की माझे अशील श्री हितेश कोंजी वढवाणा व श्रीमती आरती हितेश वढवाणा हे फ्लॅट नंबर ई/१०१, पहिला मजला, श्री अमित को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड लक्ष्मीबेन छेडा मार्ग एरिया - ३६५ स्क्वेअर फ सुपर बिल्ट अप एरिया म्हणजेच ३३.९२ स्क्वेअ ज मिटर्स सपर बिल्टअप एरिया, सर्वे नंबर ३४ हिस्सा नंबर २बी. गाव - सोपारा, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०३ या फ्लॅटचे मालक आहेत. सदर फ्लॅटचे मृठ शेअर सर्टिफिकेट ज्याचा नंबर ६८ असून त्यारं पाच शेअर्स अनक्रमे ३३६ ते ३४० असे आहेत सदर मूळ शेअर सर्टिफिकेट हरवले/गहाळ झाले आहे. त्याबाबत रीतसर तक्रार संबंधित पोलीर स्टेशनमध्ये केली असून त्याचा लॉस्ट रिपोर्ट नंब १९ ४३३ - २०२२ दिनांक २४/०//२०२२ अस आहे. माझ्या अशिलांना संबंधित सोसायटी मध्ये डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट करीता अर्ज करावयाच

ज्यांना कोणालाही सदर मूळ शेअर सर्टिफिकेट सापडले असेल तर त्यांनी ते खालील सही करणाऱ्य व्यक्तीला आणून द्यावे तसेच ज्यांना कोणाला सद फ्लॅट संबंधित व सदर मुळ शेअर सर्टिफिके संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क दावा नामाधिका लाभ विक्री गहाण बक्षीस भाडेपट्टा परवाना भागीदार्र व इतर कोणत्याही अन्य स्वरूपात दावा असल्या त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पुराव्यासः खालील सही करणाऱ्या व्यक्तीला खालील पत्याव सदर प्रसिध्दीपासून १४ दिवसांच्या आत साद करावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व पुढीत **कारवाई पुर्ण करण्यात येईल**.

सही/ नतन प्रकाश पवार (वकील) , कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नग लासोपारा पश्चिम . जिल्हा पालघर - ४०१ २०३ मोबाईल नं. ९८९०१७३५४८

स्वदेशिय मालाचा व्यापार करणारी मंडळी लिमिटेड नोंदलेले कार्यालय : दु. नं. 227, 5 वी गल्ली, मंगलदास मार्केट, मुंबई -2.

CIN: U51311MH1873PLC000013, इमेलः smvkml@gmail.com, फोन: +91 22 22055349

स्वारस्य व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक सूचना

दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या १४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वदेशी मालाचा व्यापारी करणारी मंडळी लिमिटेडच्या भागधारकांनी समभागांच्या दर्शनी मूल्यात एकत्रीकरण मंजूर केले आहे. रु. 10/- प्रत्येकी ते रु. 2,000/- प्रत्येकी. यामुळे अनेक भागधारकांना अंशात्मक हक्क मिळाले आहेत. संचालक मंडळ आता कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना आमंत्रित करते आहे. इच्छुक गुंतवणूकदारांना दि. 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत कंपनीच्या ईमेलवर KYC तपशीलांसह, smvkml@gmail.com वर त्यांचे स्वारस्य व्यक्त करु शकतात.

संभाव्य गुंतवणूकदारांबद्दल बोर्डाचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व इच्छुक गुंतवणूकदारांना तो बंधनकारक असेल. पुढे, बोर्ड कोणतेही कारण न देता इच्छुक गुंतवणूकदारांना ऑफर नाकारू शकते. दि. ५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत नवीन गुंतवणूकदारांना अंतिम रूप देण्याची बोर्डाची अपेक्षा आहे.

भागधारकांस सूचना

बँकिंग चॅनेलद्वारे कंपनीच्या नोंदीनुसार लाभार्थीच्या खात्यात थेट जमा करून अंशात्मक हक्कांचे निराकरण केले जाईल. अंशात्मक हक्कांचे उत्पन्न जलद आणि सुरक्षितपणे मिळवण्यासाठी, कंपनीच्या सर्व सदस्यांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील (रद्द केलेल्या चेकची प्रत) अद्ययावत करण्याची विनंती केली जाते. KYC (पॅन कार्ड/ आधार कार्ड/ पासपोर्टची फोटोकॉपी) दि. 31 ऑगस्ट 2022 पूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा smvkml@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावे.

स्थळः मुंबई दि. 25-08-2022 स्व. मा. व्या. करणारी मंडळी करीता सही/ - (संचालक)

-HILTON

हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड **बी१५४९८६**

नोंदणीकृत कार्यालय: युनिट बी ५१०, वेस्टर्न एज २ गाव, पश्चिम द्वतगती महामार्ग बोरिवली पूर्व, मुंबई - ४०० ०६६. **दूर. क्र.:** ०२२-४०४२६५६५, फॅक्स क्र.: +९१ २२ ४०४२६५६६, ई-मेल: secretarial@hiltonmetal.com, वेबसाईट: www.hiltonmetal.com

भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमेध्ये इकिटी शेअर्सचे हस्तांतरण

संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) च्य आणि तद्नुसार त्यातील सुधारपत्रकानुसार इक्विटी शेअर्स ज्यांच्या संदर्भात करिता घोषित लाभांश जे मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही ते आयईपीएफ प्राधिकरणाच्य डिमॅट खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

त्यानसार, कंपनीने त्या भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठवले आहे ज्यांचे हक्क न मिळालेले /न दिलेल लाभांश/अंतर्भूत समभाग या नियमांनुसार आईपीएफ कडे ईमेलद्वारे (जेथे नोंदपटावर ईमेल आयडी उपलब्ध आहे) आणि पोस्टद्वारे नवीनतम उपलब्ध पत्त्यांवर हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. त्यांना त्वरित लाभांशाच दावा करण्याचा सल्ला देत आहे. कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरि ज्रण्यासाठी देय असलेले समभाग wwww.hiltonmetal.com या वेबसाइटवर अपलोड केले आहेत संबंधित भागधारक, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ गृ खात्यात हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. जर असेल तर. कंपनी त्यांच्याकडे असलेल्या मळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करेल. नियमांनुसार आयईपीएफ गूढ खात्यात शेअर्सर्च हस्तांतरण आणि अशा प्रकरणावर, त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली मूळ भाग प्रमाणपत्र आपोआप र होतील आणि ते अवैध मानले जातील. डिमॅट स्वरूपात शेअर्स ठेवल्यास, नियमांनुसार कॉर्पोरेट ॲक्शनद्वाे शेअर्स थेट आयईपीएफ गूढ खात्यात हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी आणखी लक्षात ठेवावे की कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या तपशीलांचा विचार केला पाहिजे आणि नियमांनुसार आयईपीएप गूढ खात्यात शेअर्सचे हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने कंपनीद्वारे दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भाल ती पुरेशी सूचना मानली जाईल.

वर्ष २०१४-१५ पासून त्यांच्या लाभांशावर दावा न केलेल्या अशा सर्व भागधारकांना दि.२० नोव्हेंबर २०२ पर्यंत कंपनी/कंपनीचे निबंधकआणि हस्तांतर प्रतिनिधी M/s. Link Intime India Private Limited कडे अर्ज करण्याची सूचना याद्वारे देण्यात आली आहे जेणेकरून दावा न केलेला लाभांश/अंतर्भूत शेअस् ायईपीएफ गृढ खात्यात हस्तांतरित केले जात नाहीत. जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून २० नोव्हेंब २०२२ पर्यंत कोणतेही पत्रव्यवहार प्राप्त झाले नाही तर, दावा न केलेले लाभांश/अंतर्भृत शेअर्स २६ नोव्हेंब २०२२ पर्यंत आयईपीएफ गूढ खात्यात हस्तांतरित केले जातील, ही तारीख नियमांमध्ये नमूद केलेल्या विहित टाइमलाइनसह येते

हे नोंद घ्यावे की अशा समभागांनुसार सर्व लाभांसह आयईपीएफला हस्तांतरित केलेले शेअर्स, जर असतीत तर, आयईपीएफ प्राधिकरणाकडून फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये नियमांनुसार विहित केल्यानुसार परत दावा केल जाऊ शकतो आणि तो वेबसाइट www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे. या प्रकरणावरील कोणत्यार्ह स्पष्टीकरणासाठी, कृपया कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी मे.लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३. दुरध्वनी: ०२२ ४९१८६२७०, फॅक्स क्रमांक: ०२२ - २८५१ २८८५ आणि ईमेल: rnt@linkintime.helpdesk.ir शी संपर्क साधा.

> हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेडकरित सही/

ठिकाण: मुंबई दिनांक : २४.०८.२०२२

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

PET PLASTICS LIMITED CIN1.25200MH1985PLC037217
REGISTERD OFFICE: 3RD FLOOR, 323, PANCHRATNA BLDG., OPERA HOUSE, MUMBAI - 400 004
Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended 30/06/2022	Previous Quarter Ended	Quarter Ended 30/06/2021	Year Ended 31/03/2022
NO.		30/00/2022	31/03/2022	30/00/2021	31/03/2022
1	Total Income from Operations	309.80	222.05	67.91	703.05
2	Net Profit / (Loss)for the period (before				
	Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	11.47	5.45	(6.46)	(17.72)
3	Net Profit / (Loss)for the period before Tax				
	(after exceptional and/or Extraordinary items#)	11.47	5.45	(6.46)	(17.72)
4	Net Profit / (Loss)for the preiod after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	8.48	5.45	(6.46)	(17.72)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprsing Profit / (Loss) for the period (after	8.48	5.45	(6.46)	(17.72)
	tax) and other Comprehensive income (after tax)]				
6	Equity Share Capital	50	50	50	50
7	Reserves (excluding Revaluation				
	Reserve) as shown in the Audited	-	-	-	1364.42
	Balance Sheet of the previous Year				
8	Earnings per Share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	1.70	1.09	(1.29)	(3.54)
	2. Diluted	1.70	1.09	(1.29)	(3.54)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results is available on the www.besindia.com and www.petplasticinited.com Place: Mumbai Sd/ RITESH VIJAY VAKI (Managing D)

INDIA HOME LOAN LTD.

इंडिया होम लोन लिमिटेड

DIN: 00153325

नोंदणीकत कार्यालय: ५0४/५०४ए, ५वा मजला, निर्मल एक्स्टासी, जटाशंकर दोस्सा रोड, मुलुंड(प), मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

(सीआयएन:एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९९) ई-मेल:ihll@ymail.com, वेबसाईट:www.indiahomeloan.co.in

ताबा सूचना

न्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **इंडिया होम लोन लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ प्तिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३ सहवाचिता अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खाली नमुद तारखेला मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसा कर्जदारांना सदर सूचनेत निर्देशित रक्कम सदर सूचनेच्या प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या ओत जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा प्रत्येक खात्यासमोर नमुद तारखान सांकेतिक ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **इंडिया होम लोन लिमिटेड** यांच्याकडे रक्कम आणि

त्यावराल व्याज जमा करावा.	
शाखेचे नाव	नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय: ५०४, निर्मल एक्स्टसी, ५वा
	मजला, जटाशंकर डोसा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८०.
खात्याचे नाव	मे. साई कृपा बिल्डर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स, श्री. प्रसाद गोपिनाथ परब
	(मालक)
गहाण मालमत्तेच्या मालकाचे नाव	मे. साई कृपा बिल्डर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स, श्री. प्रसाद गोपिनाथ परब
	(मालक)
गहाण मालमत्तेचे वर्णन	वृक्षवल्ली व विघ्नहर्ता नाव असलेले प्रकल्प मे. साई कृपा बिल्डर्स ॲण्ड
	कॉन्ट्रॅक्टर्स, जमीन अर्थात एस.क्र.५७, एच.क्र.०१, गाव दोने, ता.
	अंबरनाथ, जि. ठाणे आणि एस.क्र.५८, एच.क्र.२/डी, प्लॉट क्र.३३,
	गाव दोने, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, क्षेत्रफळ ३५० चौ.मी. व ३५१
	चौ.मी. आणि इमारत नकाशानुसार चतुसिमा असलेल्या मालमत्तेचे सर्व
	भाग व खंड.
मागणी सूचनेची तारीख	08.03.2020
ताबा सूचनेची तारीख	२४.०८.२०२२
मागणी सूचनेच्या तारखेप्रमाणे रक्कम	रु.५५,९१,१६३/- (रुपये पंचावन्न लाख एक्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट
	फक्त) + प्रक्रियेदरम्यान लागू न केलेले व्याज आणि इतर कोणतेही शुल्क.
ठिकाण : मुंबई	प्राधिकृत अधिकारी
दिनांक: २४.०८.२०२२	इंडिया होम लोन लिमिटेड

CÁPRI GLOBAL कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएनः एल६५९२ १एमएच १९९४पीएलसी १७३४६९

नोंदणीकृत कार्यालयः ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ मुंबई-४०००१३. दूर::९१-२२-४३५४८२००, फॅक्स:९१-२२-४०८८८१६० ई-मेल:secretarial@capriglobal.in, वेबसाईट:www.capriloans.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनेमार्फत होणाऱ्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड** (सीजीसीएल/कंपनी) च्या २८वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीए घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिअ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाने त्यांच्या परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०

२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक ०८.०४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१, १४.१२.२०२१ ०५.०५.२०२२ रोजीचे सर्वसाधारण परिपत्र क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० नुसार (वापु एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर . पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१ दि.१५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१ में २०२२ (मेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे आवश्यक कलम आणि मेब (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकारमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स . च्या तरतुदीनुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची उपस्थिती न घेता २८वी एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. २८व्या एजीएमचे नियोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वित्तीय अहवालासह वार्षिक अहवाल तसेच २८० एजीएमची सचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना सेबी परिपत्रक आणि एमसी गरिपत्रकानुसार ई-मेलने सदस्यांना पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीए मचना व वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.capriloans.in म्टॉव एक्सेचेजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रा www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या www.linkintime.co.in वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती २८व्या एजीएम सचनेत नमृद आहेत. सदस्यांना कायद्याच . फलम १०३ अंतर्गत गणसंख्या पुर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी झाल्यास मोजले जाईल कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. त्याचप्रमाणे एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंगमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया किंवा एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीन मतदान करण्याची प्रक्रिया एजीएम सचनेत नमद आहे.

वास्तविक व डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य. ज्यांचे ई-मेल. कंपनी/निबंधक व भा हस्तांतरण प्रतिनिधी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकंडे नोंद नाहीत त्यांनी २८वी एजीएम सूचन . आणि सन २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल ई–मेलने प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी, ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी सोमवार. २९ ऑगस्ट. २०२२ रोजी किंवा त्यापर्व मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पालन करून rnt.helpdesk@linkintime.co.in लिंकच वापर करून आरटीएकडे त्यांचे ई-मेल तात्पुरते नोंद करावेत.

दिनांक २१ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल वर्षाकरिता प्रत्येकी रु.२/- दर्शनी मुल्याचे रु.०.५० (२५%) प्रती समभाग लाभांश भागधारकांन देण्याचे शिफारस केले आहे. एजीएमनिमित्त १९ सप्टेंबर, २०२२ व लाभांशनिमित्त १६ सप्टेंबर, २०२: पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. तद्नुसार जर लाभांश घोषित झाल्यास शुक्रवार, १ँ६ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीची सदस्य नोंद पुस्तकात ज्या भागधारकांर्च नावे नमद आहेत त्यांना शक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा तदनंतर दिले जाईल आणि लाग असेल त्याप्रमाणे स्रोताकडील कर कपातीनंतर डिपॉझिटरीद्वारे दिलेले शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ रोर्ज लाभार्थी यादीनुसार लाभार्थी धारकांना दिले जाईल.

कोविड-१९ प्रादुर्भाव आणि वास्तविक डिर्व्हींडन्ट वॉरंटस् वितरणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत नॅशनल ऑटोमेटेड[ँ] क्लियरिंग हाऊस (एनएसीएच) मार्फत विद्युत पद्धतीने थेट लाभांश जमा करण्याकरित भागधारकांना सविधा दिली आहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना आणि विद्यत पद्धतीची सुविधा घेण्यास इच्छुक भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांकासा भद्यायावत बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युशन्स, खाते क्रमांक, नऊ अंकी एमआयसीआ व अकरा अंकी आयएफएससी कोड) कंपनी किंवा लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सद तपशील संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे द्यावेत.

आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट) वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे लाभांश उत्पन्न एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हातून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकां देय लाभांशामधून स्रोताकरिता कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासार्ठ भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत त्यांची प्रक्रियाबाबत योग्य तपशिलाकरिता २६व्य एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार आणि कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती . नाभाकरिता उपरोक्त माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ सर्व भागधारकांना दैनंदिन व्यवहारात नोंदणीकृत त्यांच्य ई–मेलवर लागू कायद्यानुसार पाठविण्यात आले आहे.

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित सही/

दिनांक : २४.०८.२०२२ (यशेष पंकज भट्ट)

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव

राजकोट नागरिक सहकारी बँक लि.

मुख्य व नोंद. कार्यालय: 'अरविंदभाई मणीआर नागरिक सेवालय', १५० फीट रींग रोड, रैया सर्कलजवळ, राजकोट. दूर.२५५५५५

जाहीर सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲंण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **राजकोट नागरिक सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय, राजकोट**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार व जामिनदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसाँच्या आत खाली नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. तथापि काही कारणास्थव सदर सूचना ना-पोहोच होता परत प्राप्त झाले. खालील कर्जदार व जामिनदार यांना सदर जाहीर सूचनेनुसार सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत बँकेला संपुर्ण देय रक्कम व त्यावरील व्याज जमा करण्यास कळविण्यात येत आहे आणि त्यांनी यात कसूर

युवराज मल्होत्र

कल्यास वरा	ल कायघाच्या तस्तुदानुसा	र सदर सूचनत नमुद मालमत्तचा ताबा घण्यासह पुढाल कारवाई कला	গাহল.		
शाखेचे	सुविधेचे स्वरुप	कर्जदारांचे	जामिनदारांचे	एनपीए दिनांक व	एकूण थकबाकी
नाव	आणि कर्ज खाते क्र.	नाव व पत्ता	नाव व पत्ता	व्याज दर	रक्रम
काळबादेवी	जमीन आणि	कर्जदार - गुप्ता मनिषा राजेश, ३०१, रुद्राक्ष इमारत, नरीमन रोड,	१) गुप्ता राजेश कैलाशचंद, फ्लॅट क्र.३०१, रुद्राक्ष इमारत,	३१.०७.२०१३	(३०.०६.२०२२ रोजी)
शाखा		नरीमन टॉवर समोर, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७ (महाराष्ट्र).		रोजीचे	मुद्दल: ३२,१९,९५५=००
		गुप्ता मनिषा राजेश, मंडलास इम्प्रेस्सा प्रा.लि., बी/२९/२३०, १ला		पीएलआर+०.७५%	व्याजः १,५४,९४९=००
	(एसईसी/४१७२)	मजला, ओम कोहौसो, आनंद नगर, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रुझ			शुल्क: 00=00
		(पुर्व), मुंबई-४०००५५, महाराष्ट्र.	मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, नरीमन पॉईंट, मुंबई-		एकूण रक्कम:
		गुप्ता मनिषा राजेश, फ्लॅट क्र.००६, तळमजला, इमारत क्र.१, टाईप			१३३,७४,९०४=००
		ए, विंग ए, हेवन हिल्स, मनोर रोड, मॅकडोनाल्डजवळ, मुंबई-अहमदाबाद			
		महामार्ग, गाव हलोली, ता. व जि. पालघर, मुंबई-४०००५७ (महाराष्ट्र).	नरीमन रोड, नरीमन टॉवर समोर, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-		
			४०००५७ (महाराष्ट्र).		

मनिषा राजेश गुप्ता यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.००६, तळमजला, क्षेत्रफळ ६७५ चौ.फु. बिल्टअप व ३५.५४ चौ.मी., इमारत क्र.१, टाईप ए, विंग ए, हेवन हिल्स म्हणून ज्ञात इमारत, बिगरशेत जमीन गट क्र.३९१, गाव हलोली, तालुका पालघर, जिल्हा पालघर, नोंद विक्री करारनामा क्र.पीएलआर–२–१४४६–२०२० दिनांक ०९.०३.२०२० नुसार प्राप्त केलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. प्राधिकृत अधिकारी, राजकोट नागरिक सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, वसुली विभाग, राजकोट दिनांक: २४.०८.२०२२, राजकोट.

स्थळ : मंबर्ड

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 5/ 12735 of 2022 for Residential Premises being Flat No. 1307 and Flat No. 1308 respectively in The Sahvadri Cooperative Housing Society Ltd. situated at Neelkanth Valley, 7th Road, Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of The Sahyadri Co-operative Housing Society Ltd. for the records and transfer of name under Share Certificate No. 101 dated 16th September, 2002 bearing distinctive numbers from 501 to 505 and Shar Certificate No. 102 dated 16th September, 2002 bearing distinctive numbers from 506 to 510 respectively. The Society hereby invites claims/ objections from any of the person/s or other claimant/s or objector/s to transfer the said rights & interests with respect to the said Residential Premises No. 1307 & 1308, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or

Place: Mumbai Dated this 25th day of August 2022 Secretary, The Sahyadri Co-operative Housing Society Ltd.

-सार्वजनिक नोटीस-

मे. लक्ष्मी विलास विश्रांती गृह, एफएल-३ क्र. ७१७, बाजार रोड, बांद्रा (प.) मुंबई-५० या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक श्री. मनोहर एम. शेट्टी यांनी त्यांचे अनुज्ञप्तीवरुन नाव कमी करुन त्यांचे वारस श्री. शशीधर एम. शेडी यांचे नाव अनुज्ञप्तीवर वर्ग/हस्तांतरीत करण्यासाठी या कार्यालयास अर्जान्वये विनंती केलेली आहे. तरी सदर अनुज्ञप्तीमध्ये श्री. शशीधर एम. शेट्टी यांचे नाव वर्ग करावयाची असल्याने सदर प्रकरणांवर त्यांच्या कुटुंबांतील किंवा इतर कोणाचा आक्षेप असल्यास त्याची ही जाहिरात नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द झाल्यापासुन पंधरा (१५) दिवसांच्या आत मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर, जुने जकात घर, तळमजला, शहिद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ यांच्याशी संपर्क साधावा. जर का वरील मुदतीत याबाबत कोणाचाही लेखी आक्षेप आला नाही तर सदर अनुज्ञप्तमध्ये श्री. शशीधर एम. शेड़ी यांचे नाव वर्ग करण्याची कारवाई करण्यात येईल

स्थळ: मुबइ दिनांक: २५/०८/२०२२ सही/-जिल्हाधिकारी मुंबई उपनगर करिता

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्री गनर्सिंग हरिसिंग राजपुत व श्रीमती कैलाशी मानसिं^र ाजपुत यांना फ्लॅट क्र.०४ (फ्लॅट क्र.२०१ नोसायटीनुसार) (विक्री योजनेनुसार फ्लॅट क्र.०३), २२ मजला, श्री ओम कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटीच नवीन इमारत, जमीन सीटीएस क्र.३१६, ३१६/१ ते १ गाव पहाडी, गोरेगाव (पुर्व), ता. बोरिवली, मुंबई ४०००६३ ही जागा श्रीमती चंद्रावती जेठमल लुनिय यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

मुळत: जुना फ्लॅट क्र.४, १ला मजला, सोसायटीच जुनी इमारत येथील जागा श्री. जेठमल एस. लुनिया श्रीमती चंद्रावती जे. लुनिया यांच्या मालकीची होर्त सदर श्री. जेठमल एस. लुनिया यांचे ०७.०१.२०१८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती चंदावती उ लुनिया, श्रीमती तारामती ललितकुमार के. ऊर्फ तारामत . बे. लुनिया, श्रीमती हंसा ललित जैन ऊर्फ हंसा जे लुनिया, श्री. भारत जे. लुनिया, श्रीमती भावना प्रका परमार ऊर्फ भावना जे. लुनिया व श्री. प्रविण जे लनिया हे कायटेशीर वारमटार आहेत. मर्व कायटेशी वारसदारांच्या अनमतीने सोसायटीने सदर जना फ्लॅर श्रीमती चंद्रावती जे. लुनिया यांच्या नावे हस्तांतर केल आणि तद्नुसार जुन्या इमारतीच्या पुर्नविकासानंतर नवी फ्लॅट क्र.०४ (फ्लॅट क्र.२०१ - सोसायटीनुसार) (विक्री योजनेनुसार फ्लॅट क्र.०३), २रा मजला ही जागा मे किंग डेव्हलपर्स यांच्याकडून देण्यात आली होती. तसे सोसायटीकडन श्रीमती चंदावती जे. लनिया यांना दिनांव १६.१२.२०१९ रोजीचे (बीआरएल-४/१६८७७/२०१९) नोंदणीकृत करारनामार्माफत देण्यात आले होते. आ स्वर्गीय श्री. जेठमल एस. लुनिया यांचे सदर सर्व इत कायदेशीर वारसदार यांनी सदर नवीन फ्लॅटबाबत श्रीमर्त चंद्रावती जेठमल लुनिया यांच्या नावे नोंदणीकृत मुक्तत त्रारनामा केला आहे

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर फ्लॅटबाब विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इत प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्या त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खाली स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून **१४ (चौदा** दिवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांच दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजल जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दाव आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा रण्यास मुक्त असतील.

ड्रॉईट लिगल सोल्युश वकील, उच्च न्यायालय मंब .०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

जाहीर सूचना हिल मार्देड को-ऑपरेटिव्ह हाऊसि

सोसायटी लिमिटेडचे सदस्य श्री. चैतन्यकुमा **हरिलाल मेहता** यांची डी/ ४१३ ही सदनिका सद गोसायटीच्या डी विंग या इमारतीत अस गोसायटीचा ऑफीसचा पत्ता असा आहे; सी विं बिल्डिंग, प्लॉट क्रमांक १२, रहेजा विहार, तुंगव चांदिवली फार्म रोड, पवई, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०००७२ आणि सदर संस्थेच्या डी विं बिल्डिंगमध्ये सदनिका क्रमांक **डी**/ **४१३** अस सदर सदनिका क्रमांक डी/४१३ चे कोणतेह नामांकन न करता श्री. चैतन्यकुमार हरिला मेहता यांचे २६/०६/२०२२ रोजी निधन झाले परंतु ०९/०५/२०२१ च्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी त्यांची पत्नी **श्रीमती ममता चैतन्य कुमार मेहता** यांना सदर सदनिकेचे मालकी हक्क दिलेख

याद्वारे सोसायटी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १ **दिवसांच्या** कालावधीत मृत सभासदा भांडवली/ मालमत्तेत नमूद केलेले समभाग हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी वारसा/ वार किंवा इतर दावेदार/ आक्षेपकर्त्याकडून दावे हरकती मागवित आहे. संबंधित कागदपत्रांच्या प्रत व इतर पराव्यांसह सोसायटीच्या भांडवला सोसायटीच्या मालमत्तेत तिच्या/ त्यांच्य दाव्याच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ तिच्या/ त्यांच्य दावे/ हरकती सादर कराव्यात. वर नमृद केलेल मदतीत कोणतेही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाही तर सोसायटीच्या उपविधीनुसार प्रदान केल ाणाऱ्या संबंधित पद्धतीने सोसायटीच्या भांडवल गलमत्तेतील मृत सभासदाचे समभाग व हितसंबं राताळण्यास सोसायटीला मोकळीक असेल सोसायटीच्या भांडवलात/ मालमत्तेत म सभासदाचे समभाग व हितसंबंध हस्तांतरि करण्यासाठी सोसायटीला प्राप्त झालेले दावे आक्षेप असल्यास ते सोसायटीच्या उपविधींनस प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील सोसायटीतील नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार आक्षेप घेणाऱ्यांना सोसायटीच्या सचिवाकर सोसायटीच्या ऑफिसमध्ये **सकाळी ११ ते दुपार** ३ या वेळेत (बुधवार वगळता सर्व दिवस) कालावधीत वरील सूचना जाहीर झाल्यापासून १ दिवसांच्या आत तपासणीकरिता उपलब्ध आहे. साठी आणि त्यांच्या वतीने हिल साइड को-ऑपरेटिव

हाउसिंग सोसायटी लि सही/- माननीय अध्यक्ष/ माननीय कार्यवा दिनांक: २५/०८/२०२२

PUBLIC NOTICE

lient , MR . LOUIS FRANCIS DSOUZA is or No. 2 on Ground Floor, Building N IDGAON CHSL, Of Vrindavan Society st NANDGAON CHSL, Of Vrindavan Society standing on Survey No. 56, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 78, 80 81, 82 & 83 of Village-Majiwade situated a Majiwade, Thane (W) 400601. His Wife SMT Majiwade, Thane (W) 400601. His Wife SMT. FLOSSY LOUIS DSOUZA who being the joint Owner of the said Flat died intestate on 08.09.2016. Thus my client and (1) MRS. BRAGANZA YVONNE ROSE ANDREA (Married Daughter), (2) MRS. JENNIFFER BENNO PARACKAL (Married Daughter), (3) MR. GODFREY LOUIS DSOUZA (Son) and (4) MRS. SUBFRET LOUIS DSOUZA (Son) and (4) Mirs. SHEELA PIUS DSOUZA (Married Daughter), are only legal heirs of Late FLOSSY LOUIS DSOUZA. Apart from these legal heirs. If any person has any claim, over the right, title, share and / or interest in the aforesaid flat then he! she should contact me within 14 days from the date of issue of this notice. usysum: the date of issue of this notice. In no claims / objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within prescribed period then it will be deemed that there are no other legal heirs of Late FLOSSY LOUIS DSOUZA except the above persons.

- 101 , Shri Sai Samarth CHS Kharigaon, Azad Chowk, Date: 25/08/2022 Kalwa, Thane 400605.

NOTICE NOTICE is hereby given that a Deed of

Release is executed on 23rd June 2022 bearing Registration No. KRL/ 5/ 12737 of 2022 for Commercial Premises being Office No. 315, Third Floor in Neelkanth Corporate IT Park situated at Kirol Village, Vidyavihai West, Ghatkopar (West), Mumbai - 400 086. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of the Neelkanth Corporate IT Park for the records and transfer of name. The Society hereby invites claims/ objections from any of the person/s or other claimant/s or objector/s to transfer the said rights & interests with respect to the said commercial Premises, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have beer given up or waived. Place: Mumbai

Dated this 25th day of August 2022

Secretary, Neelkanth Corporate IT Park

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 5/ 12740 of 2022 for Residential Premises being Flat No 1101, along with Three Still Car Parking's in Neelkanth Royale Co-operative Housing Society Ltd. situated at Joshi Lane, Mahatma Gandhi Rd., Ghatkopar (East), Mumbai - 400 077. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of the Neelkanth Royale Co-operative Housing Society Ltd. for the records and transfer of name under Share Certificate No. 035 dated 3rd May, 2017 bearing distinctive numbers from 371 to 380. The Society hereby invites claims/ objections from any of the person/s or other claimant/s or objector/s to transfer the said rights & interests with respect to the said Residential Premises and Three Stilt Car Parking's, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

Dated this 25th day of August 2022 Sd/-Secretary, Neelkanth Royale Cooperative Housing Society Ltd.

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 5/ 12741 of 2022 for Commercial Premises being Unit No. 501 Wing No. B, along with Parking Nos. 28 and 29 in Bhaveshwar Plaza Commercial Premises Co-operative Society Ltd. situated at L. B. S. Marg, Ghatkopar (West), Mumbai -400 086. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary o the Bhaveshwar Plaza Commercial Premises Co-operative Society Ltd. for the records and transfer of name under Share Certificate No. 119 dated 8th December, 2008 bearing distinctive numbers from 1181 to 1190. The Society hereby invites claims/ objections from any of the person/s or other claimant/s or objector/s to transfer the said rights & interests with respect to the said commercial Premises and Parking, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

Place: Mumbai Dated this 25th day of August 2022 Secretary, Bhaveshwar Plaza Commercial Premises Co-operative Society Ltd.

जाहीर नोटीस आम्ही श्री अंकित विनय हेडाऊ आणि श्रीमती कल्पना विनय हेडाऊ राहणार फ्लॅट क्रमांक १७, सी रॉक, सेक्टर ४

चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ यांनी **श्रीमती ज्योती रविंद्र गावडे**, राहणारः ३०८/बी-५, गव्हरनर्मेंट कॉलोनी, साने गुरुजी मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ यांच्या मालकीचे फ्लॅट क्रमांक ८०, क्षेत्र ४१८ चौरस मिटर, गट क्रमांक १२१३/८०, केळवे रोड, वाकसई, तालुका व जिल्हा पालघर या मालमत्तेचे खरेदी करण्यासाठी दिनांक २०/०८/२०२२ रोजी सामंजस्य करार केलेला आहे.

सदरहू मिळकतीवर जर कोणाचा दावा, आक्षेप, मागणी किंवा हरकत असल्यास त्यांनी ह्याची लेखी स्वरूपातील माहिती खाली स्वाक्षरी केलेल्या खरेदीदार ह्यांना ह्या सचनेच्य प्रसिध्दी पासूनच्या **१४ दिवसांच्या** आत कळवावी, अन्यथा असा प्रकारच्या दाव्यांचा अभित्याग आणि परित्याग करण्यात आलेल आहे असे समजण्यात येईल

अंकित विनय हेडाऊ, कल्पना विनय हेडाउ दिनांक: २५/०८/२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. संय्यद हसन रझा बका** निवासी खोली जागा खोली क्र.५२/४८० बीएमसी कॉलनी, ब्लॉक क्र.०३, मालवणी, मालाड (पश्चिम). मंबई-४०००९५ या जागेचे मालक . आहेत आणि माझ्या अशिलांनी सदर खोली जागेचे अधिकार, हक्क व हित कुमारी झैनब मोह. अब्बास अन्सारी यांच्याकडून प्राप्त केले आहेत आणि सदर खोली जागेचे मुळे मालक श्री. कमरूदीन ए.एन. बाना आहेत आणि त्यांचे निधनानंतर कायदेशीर वारसदार अर्थात श्री. सलीम कमरूदीन बाना यांनी सदर खोली जागेमधील अधिकार, हक व हित घेतले आणि आता माझे अशील श्री. सय्यद हसन रझा बकार हे एकमेव मालक व कायदेशीर आहेत आणि सदर खोली जागेचे त्यांच्याकडे वास्तविक ताबा आहे.

जर श्री. कमरूदीन ए.एन. बाना यांचे कायदेशीर वारसदारांना विक्री करारनामा निष्पादनाबाबत दावा आक्षेप तसेच बक्षीस, कायदेशीर हक्क, मालकी हक्क, तारण, विक्री, अधिभार, न्यास, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे दावा असल्यास त्यांनी आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आजच्य तारखेपासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग केले आहे असे समजले जाईल आणि माझे अशील सदर निवासी खोली जागेबाबत विक्री व्यवहार पुर्ण करतील.

ठिकाण: मुंबई गिरीष एम. जैन दिनांक: २५.०८.२०२२ वकील उच्च न्यायालय दकान क्र.११८८, बीएमसी कॉलनी,

सही/

गवेरा थिएटरजवळ, मालवणी कॉलनी, गेट क्र.५, मालाड (प.), मुंबई-९५. मोबा .: ९८१९६८२७१०